

सन २०११-१२ मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत रोहित्र व उच्चदाब वीजवाहिनी उभारणीच्या कामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१३/प्र.क्र.१५७/का-१९
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक- ३० ऑक्टोबर, २०१३

वाचा:-

- १) शासन निर्णय , आदिवासी विकास विभाग क्रमांक केंद्रीय-२०११/प्र.क्र.४४/का-१९, दिनांक २६/०४/२०१२.

प्रस्तावना:-

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत सन २०११-१२ साठी केंद्र शासनाकडून भांडवली मालमत्ता अनुदानाच्या तिसऱ्या व अंतिम हप्त्यापोटी रु.३९३९.१६ लक्ष उपलब्ध करण्यात आले असून सदर निधी खर्चासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना वाचा येथील शासन निर्णयान्वये सुपूर्द करण्यात आला आहे. यातील प्रकल्प अधिकारी, कळवण यांचे अंतर्गत ७ शासकीय आश्रमशाळा व ४ वसतीगृह येथे १५ केव्हीए रोहित्र व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणीकरिता रु.६४.६४ लक्षाच्या ११ कामांच्या आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

प्रस्तुत निर्णयाद्वारे खालील शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांत रोहित्र व केव्हीए उच्चदाब वीजवाहिन्यांच्या उभारणीच्या ११ कामांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र.	शासन निर्णय दि.२६/०४/२०१२ च्या तालिकेतील अ.क्र. ६५	कामाचा तपशील	कामाचा अंदाजित खर्च (रु.लक्ष)
१	२	३	४
१	अ	देसगांव ता.कळवण, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुला-करिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.६४
२	ब	रामेश्वर, ता.देवळा, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुला-करिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.६४
३	क	साल्हेर, ता.सटाणा, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुला- करिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.५२

अ.क्र.	शासन निर्णय दि.२६/०४/२०१२ च्या तालिकेतील अ.क्र. ६५	कामाचा तपशील	कामाचा अंदाजित खर्च (रु.लक्ष)
१	२	३	४
४	ड	गरबड, ता.सटाणा, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुला-करिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.६९
५	इ	वाघंबा, ता.सटाणा, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुला- करिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.२३
६	फ	मानुर, ता.सटाणा, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुलाकरिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.७१
७	ह	हरणबारी, ता.सटाणा, जि.नाशिक शासकीय आश्रमशाळा संकुला-करिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.२३
८	ग	सुरगाणा, ता.सुरगाणा, जि.नाशिक शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाकरिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.७०
९	य	डांगसौदाणे, ता.सटाणा, जि.नाशिक शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहाकरिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.७२
१०	र	अभोणा (भगुडी) ता.कळवण, जि.नाशिक शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाकरिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	५.६३
११	ल	सुरगाणा, ता.सुरगाणा, जि.नाशिक शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहाकरिता १५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व ११ केव्हीए उच्चदाब वीजवाहिनीसह उभारणे	८.९३
एकूण			६४.६४

वरील बांधकामाचे बाबतीत आकस्मिक खर्चासाठी बांधकाम किंमतीच्या ४% व ८% सेंटेंज चार्जेसची तरतूद करण्यात यावी मात्र खर्च मंजूर निधीच्या मर्यादेतच करावा. या कामांची निविदा प्रक्रिया प्रचलित कार्यपध्दती/नियमांचे पालन करून करावी. तसेच बांधकामासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक साध्य अहवाल शासनास विहित प्रपत्रात सादर करावे.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग पहिला, उप विभाग- तीन, परिच्छेद २७(२) नुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१०३०१७१४१९२६२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोजकुमार महाले)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. स्वीय सहायक, मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
४. सार्वजनिक बांधकाम विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
६. सह सचिव (आस्थापना), आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
७. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.